



॥ श्री ॥

आर. डी. महाडिक

मो. नं. 9822402367

दस्तऐवज प्रकार : खरेदीखत, साठेखत, गहाणखत, करारनामा,

वाटणीपत्र, लिक्व्ह अँड लायसेन्स, कुलमुखत्यार व इतर

दस्त नंबर :- ८४८५ हवेली क्र. ०३

गांव मीजे :- वरकी कांचन

लिहून घेणार :- श्री महादेव लुकाराम कांचन

लिहून देणार :- श्री अजिंक्य महादेव कांचन

दिनांक :- २४/०७/२०१८

पावती क्र.: 10833 दिनांक: 24/07/2018

मावाचे नाव: उरळी कांचन

दस्तावेजाचा अनुक्रमांक: हवल3-9485-2018

दस्तावेजाचा प्रकार : माडेपट्टा

सादर करणाऱ्याचे नाव: श्री महादेव तुकाराम कांचन --

नोंदणी फी

रु. 30000.00

दस्त हाताळणी फी

रु. 400.00

पृष्ठांची संख्या: 20

एकूण:

रु. 30400.00

आपणास मूळ दस्त, थंबनेल प्रिंट, सूची-२ अंदाजे  
1:48 PM ह्या वेळेस मिळेल.

सह दुय्यम निबंधक, हवेली-3

बाजार मूल्य: रु.48769000/-

मोबदला रु.0/-

भरलेले सुद्धा शुल्क : रु. 2438500/-

सह दुय्यम निबंधक (वर्ग-२)  
हवेली-२, पुणे.

1) देयकाचा प्रकार: eChallan रक्कम: रु.30000/-

डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH004283426201819E दिनांक: 24/07/2018

बँकेचे नाव व पत्ता:

2) देयकाचा प्रकार: DHC रक्कम: रु.400/-


डीडी/धनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 2407201803210 दिनांक 24/07/2018

बँकेचे नाव व पत्ता:



7/18/2018

SUB-  
ADIC-  
GU-  
URULI



24/07/2018

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. हवेली 3

दस्त क्रमांक : 9485/2018

नोदणी :

Regn:63m

गावाचे नाव : उरळी कांचन

(1) विलेखाचा प्रकार भाडेपट्टा  
 (2) मोवदला 0  
 (3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या वायवितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते तमुद करावे) 48769000

(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (अमल्यास)

1) पालिकेचे नाव: पुणे इतर वर्णन : इतर माहिती: गाव मोजे उरळी कांचन येथील गट नं 1462/1/1 यासी क्षेत्र 05 हे 32 आर + पोख 00 हे 08 आर असे एकुण क्षेत्र 05 हे 40 आर यासी आकार 28 रु 21 पैसे यापैकी देत असलेले क्षेत्र 00 हे 80 आर ही मिळकत (( GAT NUMBER : 1462/1/1 ; ))

(5) क्षेत्रफळ

1) 0.80 हेक्टर . आर

(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल किंवा नाही.

(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून देणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.

1): नाव:- अजिंक्य चॅरिटेबल फाऊंडेशन उरळी कांचन पुणे तर्फे डायरेक्टर श्री अजिंक्य महादेव कांचन - - वय:- 30; पत्ता:-, , , , रा उरळी कांचन ता हवेली जि पुणे, बॉरी आईण्डी, MAHARASHTRA, PUNE, Non-Government. पिन कोड:- 412202 पॅन नं:- BISP4387D

(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता

1): नाव:- श्री महादेव नृपाराम कांचन - - वय:- 63; पत्ता:-, , , , रा उरळी कांचन ता हवेली जि पुणे, बॉरी आईण्डी, MAHARASHTRA, PUNE, Non-Government. पिन कोड:- 412202 पॅन नं:- AWWPK5330Q

(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक

24/07/2018

(10) दस्त नोदणी केल्याचा दिनांक

24/07/2018

(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ

9485/2018

(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क

2438500

(13) बाजारभावाप्रमाणे नोदणी शुल्क

30000


(14) शेरा

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला नपथील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-

मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण दस्तप्रकारानुसार आवश्यक नाही कारणचा तपशील दस्तप्रकारानुसार आवश्यक नाही

(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not



महादेव नृपाराम कांचन

24/07/2018

अजिंक्य

24/07/2018

7/18/2018  
 SUNT... ADVOCATE & NOTARY  
 GOVT. OF INDIA  
 MUMBAI

सह. दुय्यम निबंधक (वर्ग-२)  
 हवेली क्र.-३





**D**ocument **H**andling **C**harges  
Inspector General of Registration & Stamps

Receipt of Document Handling Charges

PRN 2407201803210

Date 24/07/2018

Received from KANCHAN M T, Mobile number 9657260303, an amount of Rs.400/-, towards Document Handling Charges for the Document to be registered in the Sub Registrar office Joint S.R. Haveli 3 of the District Pune.

DEFACED

₹ 400

DEFACED

Payment Details

Bank Name CORP

Date 24/07/2018

Bank CIN 10004152018072402698



REF No. 002201807240764413  
49

This is computer generated receipt, hence no signature is required.



88cy. 2 20  
2018

Department of Stamp & Registration, Maharashtra	
Receipt of Document Handling Charges	
PRN 2407201803210	Date 24/07/2018
Received from KANCHAN M T , Mobile number 9657260303, an amount of Rs.400/-, towards Document Handling Charges for the Document to be registered(iSARITA) in the Sub Registrar office Joint S.R. Haveli 3 of the District Pune.	
Payment Details	
Bank Name CORP	Date 24/07/2018
Bank CIN 10004152018072402698	REF No. 002201807240764413 49
This is computer generated receipt, hence no signature is required.	



8814.3 20

LEASE AGREEMENT

THIS AGREEMENT made and entered into at Urulikanchan  
Maharashtra on This Day 24/07/2018

BETWEEN

Mr. Mahadev Tukaram Kanchan

Age- 63 Yrs. Occ - Agri & Business. Res - Urulikanchan, Tal -  
Haveli, Dist - Pune

hereinafter referred to the LESSOR [ Which expression shall  
unless the context otherwise require, include their heirs, executors,  
administrators and assigns] of The One Part.

AND

Ajinkya Charitable Foundation

Urulikanchan Pune

Through it's Director


Ajinkya Mahadev Kanchan

Age 30 Yrs. Occ - Agri & Business. Res - Mahadev Nivas  
Ashram Road Parivartan Society Urulikanchan. Tal - Haveli, Dist -  
Pune.

Hereinafter called the LESSEE [ which expression shall mean and  
include its successors in title ] of the Other part.

WEREAS

The LESSOR is owner of area of 1=96 r. out of Gat. No.  
1462/1/1 situated at Urulikanchan. Tal - Haveli, Dist-Pune. the  
Area permitted to use for Education purpose is 0H=80R. The  
Lessor /party of the first is antitled to and possessed of the said



land area which is more particularly described admeasure  
bounders.

East - Gat No. 1462/2, West - Gat No. 1462/2 riming land

South - 36 miter Government Road, North- Gat No. 1461/1

The LESSEE is desirous of taking on lease basis for the  
purpose of Education purpose and the LESSOR has agreed and the  
said premises on Lease basis to the LESSEE for the period and on  
terms and conditions are hereinafter appearing.

**NOW IT IS HEREBY AGREED BY AND BETWEEN TE  
PARTIES HERETO AS FOLLOWS.**


1. TERM OF LEASE in consideration of yearly rent of  
2,00,000/- ( Rupees two lakh only) the LESSOR do here by lease  
out of the entire said property. ( here in after call the leasrd  
properoty) to the lease.

**2. RENT AND ESCALATION**

Term of 35 years commencing from 24<sup>th</sup> day of July 2018<sup>th</sup> TO 24/07/2053  
yearly rent of Rs. 2,00,000/- with an escalation of 10% every years  
and proportionately for any part of a year. No advance being paid  
by the LESEEE to LESSOR

**3. SECURITY DEPOSIT**

The LESSEE deposited as sum of Rs. 50,000/- with the LESSOR  
toward the deposit for the due performance of this Agreement. The  
said deposit shall be forthwith refunded by the LESS or to the  
LESSEE on expiry or earlier termination of this Agreement  
without any interest.



#### 4. NO OBJECTION FROM CONCERNED AUTHORITIES


That the leased premises is leased for carrying out the educational purpose for installation of school, collage, & other educational society of the Sports activity as the lesser may decides form time to time & for the use of the lessees for a period of 35 years.

5. That the property / land under the consideration shall be for the purpose of carrying out educational activities.

6. That if default is made in the payment of the rent for any three years, then it shall be lawful for the lessor to terminate the lease by giving a notice in writing by the lessor but if the arrears of rent are paid within a period of 45 days from the date of receipt of notice by the Lessee, then the Lessor shall not be entitled to terminate the lessees.

7. Agreement for lease" is being given to the LESSEE for implementation of the project. The project implementation period mentioned above shall be adhered to scrupulously, however in the event of delay beyond the control of the LESSEE basing on genuine reasons with recorded proof of documents submitted by the LESSEE, the same will be examined for extension of time and for such period and subject to such terms and conditions as fixed by the Corporation. If within the period mentioned above from the date of final allotment and taking possession of the plot/land the project is not implemented or the period of extension is not granted by the LESSOR the allotment made, shall stand automatically cancelled and the Corporation shall have a right to resume possession of the subject plot/land.

8. The lease of the plot shall at no point create any ownership rights in favour of the LESSEE and the ownership of the land shall remain with the LESSOR.



9. That the Lessee shall permit the Lessor or their duly authorized agent to enter the premises at all convenient times for periodical inspection of the same.

10. That the lessee shall use the premises only for carrying out the educational activity there on as the lessee may decided from time to time & not for any other purpose. Then in case of breach of this Condition the tenancy shall be deemed to have terminated with all the consequences here in be fore mentioned.

11. Amounts paid towards process fee, penalties and surcharges shall not be refunded.



12. Dues in respect of water charges will be deducted for the actual consumption as against the minimum rate as per Water supply.

13. In case power supply was obtained by the LESSEE, no dues certificate and a certificate of dismantling the servise meter issued by the APTRANSCO should be submitted by the LESSEE.


14. The LESSEE shall also clear the property taxes to the IALAs conserved / local bodies and certificate to this effect should be furnished.

15. However, in the event of cancellation / resumption of the property allotted, the payments made by the LESSEE shall remain forfeited towards use and occupation of the premises. However the LESSOR may at its option to consider refund of the amounts paid by the LESSEE towards the cost of the property subject to the above deduction.

16. No interest will be paid to the LESSEE in this respect and penalties and surcharges etc. not refundable. If there are any buildings on the land other than shed/land, the LESSOR may at its option either refund the cost as assessed by it after the assessed cost is collected from the incoming party or otherwise direct the LESSEE to remove the buildings at their cost within such time as may be allowed by the LESSOR.



17. No amounts will be refundable at the end of the period of lease and the ownership of the land/ plot shall vest with the LESSEE. On termination / surrender / expiry of the lease period, whichever is earlier and the LESSEE shall have no right or claim on the same.
18. To keep the buildings and all additions there to and boundary walls thereof and the drains, soil and other pipes and sanitary and water apparatus thereof in good condition.
19. Not to make or permit any alteration or additions to the approved building including digging any open wells/sinking a bore well or excavating sub-soil for any other purpose without obtaining the previous consent in writing of the LESSOR or cause any injury to the wall and fittings thereof.
20. Not to permit any lease by auction upon the premises or suffer the premises to be used in such a way as to cause nuisance or annoyance or inconvenience to the occupiers of the said area.
21. To permit the LESSOR or their agents or officers with or without workmen at all reasonable time to enter upon the premises to view the conditions thereof upon notice given by the LESSOR to effect repairs in accordance with such notice at the cost of the LESSEE.
22. Not to transfer or change the ownership/constitution of the business relating to the unit without obtaining specific permission in writing of the LESSOR.
23. To allow the LESSOR to recover the amounts in any way recoverable by it from the LESSEE as per law in force at the time without prejudice to the rights of the financing agency.
23. That the LESSOR is competent to enforce the compliance with all the rules, regulation and the provisions of any other Act in force in respect of the working of the buildings shed established and the foundation shall be responsible for complying at their costs with all instructions issued from time to time in this regard.





24. That the LESSEE or their persons engaged by them will have reasonable access to all common service and common facilities provided in the School area and he/they shall make good any loss due to misuse or damage caused to the properties of the LESSOR and such common service and facilities by persons engaged directly or indirectly in running the unit as may be decided by the LESSOR.

25. That the ownership of the property shall vest with the LESSOR at all times.

26. Lease Deed will be issued by the LESSOR in favour of the LESSEE on payment of all the dues to the LESSOR with interest including penalties, maintenance charges, water charges, property taxes as stipulated from time to time by the LESSOR and after commencement of regular commercial production.

17. That if the LESSEE commits breach of any of the covenants herein contained, the allotment stands cancelled and this agreement shall stand determined without any notice thereupon the LESSEE will be treated as an encroacher and a trespasser who will have no right whatsoever in the schedule property under these present and it shall be lawful for the LESSOR to re-enter upon the said land and resume possession thereof and also of the buildings standing thereon, the transfer made in favor of the LESSEE under these presents shall become null and void and all right of the LESSEE in the schedule property under this agreement and any building thereon shall at once cease and determined and register all or any such documents as may be required/ essential for perfecting the cancellation.

18. The LESSOR which is a local authority in respect of the Notified Charitable Foundation Areas has been collecting property tax, advertisement tax, granting building permits, permissions for installation of plan and better maintenance of the notified charitable foundation areas by the LESSOR.



19. That the LESSEE shall abide by any other conditions as may be imposed in course of time by the LESSOR provided always and it is expressly agreed.

IN WITNESS WHEREOF the said Lessor and the said lessee have put their respective signatures hereunder the day, month and year first above written.

#### SCHEDULE OF PROPERTY

The said property is located at Gut No. 1462/1/1, At. Urulikanchan Tal- Haveli Dist- Pune admeasuring total area 1H= 96R out of 0H=80R.

In witness whereof the parties here to have set their respective hands to the day and year first herein above mentioned.



LESSOR

Mr. Mahadev Tukaram Kanchan



LESSEE

Ajinkya Charitable Foundation

Urulikanchan Pune

Through it's Director

Ajinkya Mahadev Kanchan

WITNESSES

Shri Jagdale Appaso M.



At. Urulikanchan Tal. Haveli

Dist - Pune.

Solomon Singh

Harish Singh

हस्ता-3		
8814	99	20
2000		



गाव नमुना सात

अहवाल दिनांक : 05/07/2018

अधिकार अभिलेख पत्रक  
( तहाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम,  
१९७१ यातील नियम ३, ५, ६ आणि ७ )

16813

तालुका :- हवेली

जिल्हा :- पुणे शेवटचा फेरफार क्रमांक : 16735 व दिनांक : 31/01/2018

संख्या : 1462/1/1

क्र.सं.	नाम	क्षेत्र	आकार	आण	पै	पो.ख.	फ.फा.	खाते क्रमांक
1	महादेव तुकाराम कांचन	1.96.00	10.39	(5035)	753, 1287, [3051], 3052, [3054], [3481], [3482], [3483], [3491], [3493]			
2	विजया प्रकाश लोंढे	0.15.00	0.80	(13973)	5156, 5538			
3	काशिनाथ भास्कर दातार			(1)	कुळाचे नाव इतर अधिकार इतर			
4	प्रयागधाम ट्रस्ट तर्फे महात्मा आत्म सुख आनंदजी जनरल पोवर ऑफ ऑथटी			(2562)	612 x 20 फूट हया रस्त्यातून (3808)			
5	सामाईक क्षेत्र	0.50.00	2.65	(2562)	आप्पा बाजीराव तळटे (3808) पाटिल धोंडिया कांचन (3808) यांचा जाण्या येण्याचा हक्क (3808) व उत्तम रामचंद्र होले (3808) हयांचे शेतातून उत्तर दक्षिण (3808)			
6	किरण उत्तम होले			(10773)	इतर			
7	मिथुन उत्तम होले			(10773)	इतर			
8	कल्याणी विशाल बनकर			(10773)	रत्न (14842)			
9	सिंधु उत्तम होले			(10773)	इतर			
10	सामाईक क्षेत्र				रत्न (14843)			
11	दुष्पावती शंकर करंदीकर			(5649)	इतर			
12	सुमती गंगाधर दातार			(3918)	रत्न (15493)			
13	चंद्रशेखर गंगाधर दातार			(3918)				
14	अमिल गंगाधर दातार			(3918)				
15	विद्याधर गंगाधर दातार			(3918)				
16	रमेश गंगाधर दातार			(3918)				
17	स्नेहलता मुकुंद जांगळेकर			(3918)				
18	शोभना विनीयक सोळंकी			(3918)				
19	सामाईक क्षेत्र							
20	निर्मला सदाशिव दातार			(3918)				
21	पनाद सदाशिव दातार			(3918)				
22	साधना भविनाथ गाडगीळ			(3918)				
23	सामाईक क्षेत्र							
24	मोविंद वामन दातार			(3918)				
25	जनाबाई भिवा मोरे			(5659)				
26	भारत भिवा मोरे			(5659)				
27	शरद भिवा मोरे			(5659)				
28	योगना संजय कानकाटे			(5659)				
29	सुरेखा अशोक ठोणे			(5659)				
30	अर्जुन चंद मोरे			(9630)				
31	सामाईक क्षेत्र							
32	स्नेहा प्रकाश लोंढे			(15490)				
33	ईश्वर प्रकाश लोंढे			(15490)				
34	सुमिया प्रकाश लोंढे			(15490)				
35	ईश्वर प्रकाश लोंढे			(15490)				
36	विजया प्रकाश लोंढे			(15490)				
37	सामाईक क्षेत्र							

0.00.00 0.00

8814 93

0.67.00 3.55

of 2

2018

018

हरि

(14)

काचन

8

आयकर विभाग  
TAX DEPARTMENT  
KANCHAN ANILKYA MAHADEO  
MAHADEO TUKARAM KANCHAN  
24/05/1991

Permanent Account Number  
BISPK4387D

Signature

आयकर विभाग  
TAX DEPARTMENT  
MAHADEV TUKARAM KANCHAN  
TUKARAM TULSIRAM KANCHAN  
02/06/1955  
Permanent Account Number  
AWXP K5330Q

<p>भारत सरकार Government of India</p> <p>नाम: महाराज काचन Mahadev Tukaram Kanchan जन्म तिथि: 02/06/1955 पता: MAHADEV NIWAS</p> <p>2159 9884 9833</p> <p>नाई आधार, नाई ओळख</p>	<p>भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण Unique Identification Authority of India</p> <p>पता: S.O. मुकाम काचन, माहादेव निवास प्लॉट नं. 45, गेट नं. 1024, गोरखना सोसायटी आश्रम रोड, उरली काचन, पुणे, महाराष्ट्र - 412202</p> <p>Address: S.O. Tukaram Kanchan, Mahadev Niwas Plot No 45 Gate No 1024 Panwanti Sossali Ashram Road Urli Kanchan, Pune, Maharashtra - 412202</p> <p>2159 9884 9833</p> <p>नाई आधार, नाई ओळख</p>
---	---

हवेली-३  
९८८५ ९९ २०  
२०१८



पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे

Email: ceopmrda@gmail.com

संचालक सचिवजीराव गायकवाड उद्योग भवन, तिरसा व चौथा मजला, औध पोलीस चौकी शेजारी, औध, पुणे - ४११ ००७

क्र. ४ पोरम/आरडीए/मौजे, उरुळी कांचन, ता. हवेली / जि. पुणे/ गट नं. स. नं. १४६२ पा. क्र. २८९१२ दि. २४/०७/२०१८.

प्रति,

श्री. अमित चावट

रा. हडपसर पुणे


विषय:- मौजे :- उरुळी कांचन ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे नंबर/गट नंबर - १४६२  
जमिनीच्या डोंन दाखल्याबाबत.

संदर्भ :- आपला दिनांक :- २३/०७/२०१८ रोजीचा अर्ज

मंजूर प्रादेशिक योजना पुणेच्या प्रस्तावानुसार येथील मौजे - उरुळी कांचन, ता. हवेली  
जि. पुणे, सर्व्हे क्रमांक/ गट क्रमांक - १४६२ ही जागा रहिवास विभागात समाविष्ट असून ३६.००  
मी. प्रस्तावित रस्त्याने बांधात आहे.



मुख्य कार्यकारी अधिकारी  
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण,  
पुणेकरता.



24/07/2018

संख्या 24 जुलै 2018 4:23 म.नं.

दस्त गोधवरा भाग-1

हवल 3

दस्त क्रमांक: 9485/2018

संख्या 9485/2018

संख्या 4.87,69,000/-

सोबदला: रु. 00/-

संख्या 24.38,500/-

ह. नि. म. ह. नि. हवल 3 यांचे कार्यालयात

पावती: 10833

पावती दिनांक: 24/07/2018

सं. क्र. 9485 व. दि. 24-07-2018

सादरकरणाचे नाव: श्री महादेव तुकाराम कांचन --

सं. क्र. 24 म. न. वा. हजर केला.

नोंदणी फी

रु. 30000.00

दस्त हाताळणी फी

रु. 400.00

पृष्ठांची संख्या: 20

संख्या 9485 व. दि. 24-07-2018

एकुण: 30400.00

संख्या 9485 व. दि. 24-07-2018

सह दुय्यम निबंधक, हवेली-3

संख्या 9485 व. दि. 24-07-2018

संख्या 9485 व. दि. 24-07-2018. कोमत्याही नगरपालिका किंवा नगर पंचायत किंवा स्थानगत असलेल्या कोणत्याही कटक क्षेत्राच्या हद्दीत किंवा मुंबई महानगर प्रदेश समितीच्या हद्दीत असलेल्या कोणत्याही जमीन क्षेत्रात, किंवा मुंबई मुद्रांक (मालमत्तेच्या प्रत्यक्ष बाजार मूल्ये (मिशनर) नियम, 1995 अन्वये प्रकाशित झालेल्या वार्षिक विवरणपत्रातील दराप्रमाण प्रभाव क्षेत्रात.

संख्या 9485 व. दि. 24-07-2018 01:20:51 PM ची वेळ: (सादरीकरण)

संख्या 9485 व. दि. 24-07-2018 01:28:06 PM ची वेळ: (फी)

प्रतिज्ञापन

महा नगरपालिका या नोंदणी कार्यालयीन असलेल्या नमुनेनुसार नोंदणीत आलेल्या किंवा नोंदणीत आलेल्या नजक, निषेधक व्यक्ती, माहितीदाता माहिती जाहीर करणे, जागतिकप्राप्ती आणि दस्तावेज संपूर्ण, यांचे नोंदणीत आलेल्या घाताने वन नियंत्रक व वन्यजनावरांचे संवर्णनपणे जपलेल्या आहेत.

निवृत्त अधिकारी

सह दुय्यम निबंधक



दस्त गोपवारा भाग-2

हवल3 20/20

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

पक्षकाराचा नाव व पत्ता

पक्षकाराचा नाव व पत्ता  
महादेव कोटवल फाऊंडेशन उरुळी कांचन पुणे तर्फे  
महादेव कोटवल फाऊंडेशन महादेव कांचन --  
महादेव कोटवल फाऊंडेशन ता हवेली जि पुणे, बॉरी  
महाराष्ट्र, PUNE, Non-Government.  
दस्त क्रमांक:9485/2018

पक्षकाराचा प्रकार

भाडेकरू  
वय :-30  
स्वाक्षरी:

छायाचित्र

अंगठ्याचा ठसा



पक्षकाराचा नाव व पत्ता

पक्षकाराचा नाव व पत्ता  
महादेव कोटवल फाऊंडेशन उरुळी कांचन पुणे तर्फे  
महादेव कोटवल फाऊंडेशन महादेव कांचन --  
महादेव कोटवल फाऊंडेशन ता हवेली जि पुणे, बॉरी  
महाराष्ट्र, PUNE, Non-Government.  
दस्त क्रमांक:9485/2018

मालक  
वय :-63  
स्वाक्षरी:



दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

छायाचित्र

अंगठ्याचा ठसा



स्वाक्षरी

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

दस्त क्रमांक:9485/2018

EPayment Details.

Payment Number


0002233839201819E

2407201803210D

Defacement Number

0002233839201819

2407201803210D



9485/2018

Know Your Rights as Registrants

Know Your Rights as Registrants

Know Your Rights as Registrants

For feedback, please write to us at feedback.isarita@gmail.com

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

प्रमाणित दस्त

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY

TRUE COPY